

# GAURAV MERCANTILES LIMITED

3rd Floor, Tower 2B, One Indiabulls Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai,  
Maharashtra 400 013 Tel: 020 45404000

Website: [www.gmlmumbai.com](http://www.gmlmumbai.com), email: [cs@gmlmumbai.com](mailto:cs@gmlmumbai.com), CIN:L74110MH1985PLC176592

---

October 26, 2019

**BSE Limited**  
**Corporate Services Department**  
Phiroze Jeejeeboy Towers,  
Dalal Street, Mumbai-400 001

**Scrip Symbol: GMLM**

**Scrip Code: 539515**

**Subject: Newspaper advertisement of un-audited financial results**

**Reference: Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015**

---

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 30 of Securities and Exchange Board of India ("LODR") Regulation, 2015, please find enclosed the copy of newspaper advertisement of un-audited financial results for the quarter and half year ended September 30, 2019, published in "Financial Express" (English Newspaper) and "Lakshadeep" (Marathi Newspaper).

We request you to take the above information on record.

Thanking You.

Yours Faithfully,  
For Gaurav Mercantiles Limited

  
Anukrati Agarwal  
Company Secretary





अशा सूचना देण्यात येत आहे की सबाच्या (लिस्टिंग ऑफिशियल अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९, ३३ सहवाचिता नियम ४७ नुसार ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिका करिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष, कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांचे त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन, मालमत्ता आणि दायित्वे विचारात घेणे व मान्यता देण्याकरिता सोमवार, दिनांक ४ नोव्हेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडलाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या [www.morarjee.com](http://www.morarjee.com) वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता  
सही/-

दिनांक : २५ ऑक्टोबर, २०१९  
ठिकाण : मुंबई

तन्मय भट  
कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई  
दिनांक: २६ ऑक्टोबर, २०१९

## गौरव मर्कटाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३० मजला, टॉवर २बी, वन इंडियाबिल्डिंग सेंट्रल, कंपनी बायट मार्ग, तोपडा फ्लॉ (प.),  
मुंबई, महाराष्ट्र-४०००१३. दूर: ०२०-४५४०००००, सीआयएन: एल०४१३०एमएच१९८५पीएलसी१०६५२१,  
ई-मेल: [cs@gmlmumbai.com](mailto:cs@gmlmumbai.com) वेबसाईट: [www.gmlmumbai.com](http://www.gmlmumbai.com)

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(क.लाखत)

विवरण	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवार्षिक	संपलेले संबंधित ३ महिने
तपशील	३०.०९.२०१९	३०.०९.२०१९	३०.०९.२०१८
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अ. अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबसह)	२२०५.६३	(६३९.९९)	७३९.४४
कार्य कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबसह)	२२०५.६३	(६३९.९९)	७३९.४४
कार्यचलन कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबसह)	१६५५.२२	(४७८.५४)	७४२.३८
कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (कार्यचलन) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (कार्यचलन))	१६५५.०५	(४७९.७९)	७४२.३८
समभाग भांडवल	२००००.००	२००००.००	२००००.००
राखीव (मार्गल वर्षाच्या तालुक्याकडून प्राप्त पुनर्मुल्यंकित राखीव वगळून)	-	१०१६४२.६६	-
उत्पन्न प्रतिभाग (₹.१० प्रति) (अखंडित व खंडित कार्यचलनाकरिता)			
अ) मूल	०.८३	(०.२४)	०.३७
ब) सीमितकृत	०.८३	(०.२४)	०.३७

टीप: अ) सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये बोझिल लिमिटेडसह सदर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचे संविस्तार नमुन्यातील उतरा आहे. ब) त्रैमासिक व अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षांचे मूळ नमुना स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि कंपनीच्या [www.gmlmumbai.com](http://www.gmlmumbai.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे. क) वरील निष्कर्षांचे लेखापरिक्षीत पुनर्विलोकन करण्यात आले होते आणि २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

सही/-

मोहन लाल जैन

अध्यक्ष

ईआयएन:०००६३२४०

दिनांक: २४.१०.२०१९  
ठिकाण: नोएडा, भारत

## जाहीर सूचना

सी.एस.क्र.७३२ व ७३३, गिरगाव विभाग, ११२ व ११०, आर्देशिर दादी स्ट्रीट, व्ही.पी. रोड, सी.पी. टँक-४००००४, नानावटी इमारत व गणेश भुवन म्हणून ज्ञात, सेंटणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर येथील मातृसंस्थेच्या पर्यावरण संरक्षण



Tips Indu

Regd. Office: 601,  
Linking Road, Kha  
Tel No. 91-22-66431  
Fax No.: 91-022- 66  
CIN: L92120MH199

## NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Listing Obligations & Disclosure Requirements, 2015, NOTICE is hereby given that the Directors of the Company will be holding a meeting on **November 6, 2019** at the registered office of the Company, inter alia, to consider and approve the Financial Results of the Company for the period ending September 30, 2019.

A copy of the Notice is available at the registered office of the Company at [www.tips.in](http://www.tips.in), and also at the website of BSE Ltd. at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Ltd. at [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

For I

Place: Mumbai

Date : October 25, 2019



इंडियन ओव्हरसीज

न्यू मरीन लाईन शाखा-मॅरिटाईम, तळमजला,  
न्यू मरीन लाईन्स, मुंबई-४०००२०. दूर: २२९९७२

कर्जदार / तारणकर्ता / जामिनदार  
सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३

ठिकाण: मुंबई  
प्रति,

अ.क्र. कर्जदार (नाव व पत्ता)

१. पी.व्ही. मेहता अॅण्ड कं. (कर्जदार / तारणकर्ता)



y to ₹30.33 lakh crore in the same period. While the bank's corporate loans grew 2.78% y-o-y to ₹7.66 lakh crore, loans to individuals grew 19% y-o-y to ₹6.85 lakh crore.

Kumar noted that the loan mix at the bank had shifted, with 60% of the loan book now comprising retail loans. "As the utilisation in working capital limits improves, the performance on the advances front will also improve. The ratio could then again change to 58:42," he said.

SBI's current account savings account (CASA) ratio stood at 45.13% as on September 30, down from 45.27% in the year-ago quarter. In absolute terms, Casa deposits grew 8% y-o-y to ₹13.26 lakh crore.

Shares of SBI ended at ₹281.60 on the BSE on Friday, up 7.19% from their previous close.

## PMLA-IBC 'conflict': NCLAT asks ED, MCA to reach consensus

come within the meaning of 'operational debt' payable to the ED for which it may file claim in terms of the Insolvency and Bankruptcy Code, 2016," the NCLAT said.

Under IBC, operational creditors come after financial creditors when it comes to laying hands on the resolution proceeds.

The bench was hearing JSW Steel's plea seeking protection from attachment of BPSL's assets post take-over. In its affidavit to the NCLAT, submitted on October 10, the MCA said that once a resolution plan is approved by the NCLAT, it is binding on all stakeholders including government agencies. "Before approving the resolution plan, objections are heard by the adjudicating authority and once hearing on the resolution plan and objections is completed before the adjudicating authority and the resolution plan is approved, such resolution plan is binding on all stakeholders, including all government agencies," the MCA said in the affidavit.

In its replying notice, the ED had appealed the NCLAT to dismiss JSW Steel's prayer. It also said, "PMLA is the specific/special law governing money laundering in the country and no

"Footfalls are reported to be better compared with the start of the season, and a long wedding season supported by a significantly higher number of auspicious occasions this quarter is expected to buoy buying."

Elevated gold prices had dented domestic demand earlier this fiscal, driving down imports by 10.4% year on year in the April-September period to \$15.8 billion. In fact, the imports crashed 63% in August and 51% in September. While prices in the global market have risen in the past one year, a weak rupee against the dollar and the 10% customs duty have driven up domestic prices at a sharper pace. However, as Popley points out, domestic gold recycling has surged, partly making up for reduced imports.

Tanya Rastogi of Lala Jugal Kishore Jewellers, who is also a director at Indian Bullion and Jewellers' Association (IBJA), said: "Usually, 70% of our annual (calendar year) sales target is achieved in the first three quarters and 30% is met in the last quarter to which Dhanteras is a major contributor. This time, however, the entire year has been dull, so the last quarter is seeing the pent-up demand spilling over and partly making up for the subdued consumption earlier."

While disposable incomes of rural households have remained subdued, a shift in the consumer choice — from the unorganised to the organised sector — has also accelerated. These have dented the appeal of neighbourhood stores.

Ishu Datwani, founder of Anmol Jewellers, said: "We have seen good footfalls since morning. In fact, the footfalls have improved from Navratri. We have surpassed our expectations and seen a rise of 25% in sales. Some clients have even pre-booked their orders for Dhanteras. It is also the onset of the wedding season. Although light-weight products are becoming increasingly popular among young buyers, this year we have seen more movement in the luxury category as well."

Aditya Pethe, director at WHP Jewellers, said consumer behaviour is undergoing a change. "Two changes in trend. Customers are now buying jewellery all through the year so when you look at year-on-year sales, it is not completely dependent on the festivals. Secondly, even though the pre-festive build-up this year wasn't that noticeable, the day of the festival makes up for the sales targets. Overall if I club online and offline sales, we have done decent business."

New Delhi, October 2

**THE SUPREME COURT**  
day asked the Kerala government to give ₹25 lakh interim compensation to owners of Maradu flats demolished on the orders for violation of environment norms by builders, was informed that they have been given a lower amount.

A bench of justices Arun Mishra and S Ravindra Bhat asked the builders of Maradu flats to deposit ₹20 crore within one month with the court-appointed committee in the matter. The SC said the attached bank account of the builders will be detached for depositing the amount. The bench also asked builders to submit their banking details on affidavit with the court. It also rejected a prayer of the Confederation of Real Estate Developers Association of India that the flats should not be demolished and put to some other use. "We are not going back from our demolition orders... Our order is final," the bench said while rejecting the plea of Credai. The court also asked the one-member committee to assess the documentary proof of payments made by flat owners to builders after some homebuyers told the bench that they had paid more than ₹25 lakh to the developers.

## GAURAV MERCANTILES LIMITED

Regd. Office: 3rd Floor, Tower 2B, One Indiabulls Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai, Maharashtra - 400 013, Tel.: 020 4540 4000

Website: www.gmimumbai.com, email: cs@gmimumbai.com, CIN: L74130MH1985PLC178592

### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDING SEPTEMBER 30, 2019

(Rs. In Thousand)				
Sr. No.	Particulars	Quarter ending September 30, 2019	Half year ending September 30, 2019	Corresponding 3 months ending September 30, 2018
1	Total Income from Operations	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,205.63	(639.91)	739.44
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,205.63	(639.91)	739.44
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,657.22	(478.54)	742.38
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,656.05	(479.79)	742.38
6	Equity Share Capital	20,000.00	20,000.00	20,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	1,01,642.66	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1) Basic:	0.83	(0.24)	0.37
	2) Diluted:	0.22	(0.24)	0.37

Note: a) The above is an extract of unaudited financial results for the quarter and half year ending September 30, 2019, filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. b) Full format of the Quarterly and Half yearly financial results are available on the websites of the BSE Limited (www.bseindia.com) and the Company (www.gmimumbai.com). c) The above results are duly reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors in its meeting held on October 24, 2019.

For and on behalf of Board of Directors

Sd/-  
Mohan Lal Jain  
Chairperson  
DIN: 00063240

Place: Noida, India  
Date: October 24, 2019

MUMBAI